
॥ मरणांत खरोखर जग जगते ॥

भा. रा. तांबे.

मरणांत खरोखर जग जगते;
अधिं मरण अमरपण ये मग ते ॥४॥

अनंत मरणे अधीं मरावीं
स्वातंत्र्याची आस धरावी
मारिल मरणचि मरणा भावी
मग चिरंजीवपण ये बघ ते ॥१॥

सर्वस्वाचें दान अधीं करिं
सर्वस्वच ये स्वयें तुझ्या घरिं
सर्वस्वाचा यज्ञ करीं तरि
रे ! स्वयें सैल बंधन पडते ॥२॥

स्वांतंत्र्याचा एकचि ठावा
केवळ यज्ञचि मजला ठावा;
यज्ञ मार्ग ! हो यज्ञ विसांवा !
का यज्ञाविण काहीं मिळते ? ॥३॥

सीता सति यज्ञीं दे निज बळि
उजळुनि ये सोन्याची पुतळी
बळी देउनी बळी हो बळी
यज्ञेंच पुढे पाउल बढते ॥४॥

यज्ञं अहर्निष रवि धगधगतो
स्वसत्त्वदाने पाश छेदितो
ज्योतिर्गण नव जन्मुनि जगतो
रे स्वभाव हा! उलटे भलते ॥५॥

प्रकृति-गती ही मनि उपजुनियां
उठा वीर कार्पण्य त्यजुनियां;

‘ जय हर! ’ गर्जा मातेस्तव या!
बडबडुनी कांहीं का मिळते ? ॥ ६ ॥

वाक्सुधा